

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ३/१३९/२३
टोकन नं. ४१२०२३०००१०५८६

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 23BI017034100

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 23BI017034100 अन्वये (जुना क्र. २३/२३८०) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून HOLDER नोंद असुन एकुण क्षेत्रफळ...

अर्जदार श्रीम. रेखा रामचंद जवाहरानी उर्फ रेखा सुरेश हारवानी रा. गिता कॉम्पलेक्स, हॉस्पिटल रोड, १ला मजला, फ्लॅट नं. १२४, उल्हासनगर-२ यांनी दि. १२/०६/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३ - २४ करिता
२. मेसर्स परमाउंट बिल्डर्स तर्फे पार्टनर श्री. दिनेश टी. पंजाबी व रेखा रामचंद जवाहरानी यांचे दरम्यान खरेदीखत नोटरी दि १५/०९/१९९१ ची छायांकीत प्रत.
३. श्रीम. रेखा रामचंद जवाहरानी उर्फ रेखा सुरेश हारवानी या नावाने नोंद करणेकरीता इन्डीमीन्टी बॉन्ड व ताबा पावती नोटरी नं. ४३३ दि. ०६/०६/२०२३ सादर केले आहे.
४. सौ. रेखा सुरेश हारवानी यांचे कुटुंबाचे राशन कार्ड नं. २५३६४१ ची छायांकित प्रत
५. उल्हास खबरदार वर्तमानपत्र दि. ०७/०६/२०२३
६. प्रतिज्ञापत्र..

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करिता सादर.

(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 23BI017034100 करिता श्रीम. रेखा रामचंद जवाहरानी उर्फ रेखा सुरेश हारवानी अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक तथा
उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	3000/-
Receipt No.	131982/1320
Date	3006
Signature	

No. UMC:TD:UNIT .3 : 139 : 23
Token No. 41202300010586

Date 30/06/2023
Sr.No. 23BI017034100

To,
MISS.REKHA RAMCHAND JAWHRANI @ MRS. REKHA SURESH HARWANI
GEETA COMPLEX, HOSP RD., 1ST FLOOR, FLAT.124,
ULHASNAGAR- 421002.

Sub : Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No 23/2380 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: 09/06/2023

Sir,

Your name has been entered in place of **HOLDER** under Ward No. 23 Prop.No
23BI017034100 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------|-----------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. INDEMINTY BOND /CUM POSSESSION\ NOTARY | No. 433 | Dt . 06/06/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper ULHAS KHABARDAR NEWS Namely | No.----- | Dt. 07/06/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by AGREEMENT , NOTARY | No. | Dt 15/09/1991 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.